

नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना  
शासन सेवेत पुनःस्थापित करून पदस्थापना  
करणेबाबत...

**महाराष्ट्र शासन**  
**महसूल व वन विभाग**

शासन आदेश क्रमांक: पुनस्था-२०२४/प्र.क्र.२५९/ई-९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई-४००० ०३२

दिनांक:- २९ जानेवारी, २०२५

**वाचा:-**निलंबन आढावा समितीच्या दि.२९.११.२०२४ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त

**शासन आदेश:-**

ज्याअर्थी परिच्छेद क्र. २ येथील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी म.ना.से. (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ व २८ चा भंग केला असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार शासन सेवेतून निलंबित केले आहे.

२. त्याअर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४(५) (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांचे निलंबन विभागीय चौकशीच्या निर्णयास अधिन राहून निलंबन आढावा समितीने वाचा येथे नमूद बैठकीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार या आदेशान्वये रद्द करून त्यांची शासन सेवेत पुनःस्थापना खालील नमूद पदस्थापनेच्या पदावर सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने करण्यात येत आहे.

अ.क्र.	नायब तहसिलदारांचे नाव व निलंबनावेळी कार्यरत पदनाम	निलंबनानंतर सेवेत पुनःस्थापनेनंतरची पदस्थापना
१	श्री.ज्ञानेश्वर रघुजी नागपूरे, तत्का. नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय गोरेगांव, जि.गोंदिया	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय मुलचेरा, जि.गडचिरोली या रिक्त पदावर
२	श्री.राजाराम केलुरकर, तत्का. नायब तहसीलदार (पुरवठा), तहसील कार्यालय धाराशिव, जि.धाराशिव	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय जळकोट, जि.लातूर या रिक्त पदावर
३	श्री. आप्पासाहेब तोंडसे, तत्का. नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर, जि.सोलापूर	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय आजरा, जि.कोल्हापूर या रिक्त पदावर

४	श्री.सुनिल ज्योतिराम चव्हाण, तत्का. नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय कडेगांव, जि.सांगली (सध्या मुख्यालय तहसिल कार्यालय जत, जि.सांगली)	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय खटाव, जि.सातारा या रिक्त पदावर
५	श्री.प्रकाश विश्वनाथ सगर, तत्का. नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा, जि.सोलापूर (सध्या मुख्यालय तहसिल कार्यालय माढा, जि.सोलापूर)	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय आटपाडी, जि.सांगली या रिक्त पदावर
६	श्री.किशोर शेंडे, तत्का. नायब तहसिलदार (नियमित), तहसिल कार्यालय देवळी, जि.वर्धा	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, जि.नागपूर या रिक्त पदावर
७	श्री.शरद विठ्ठल हलमारे, तत्का.नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय सडक अर्जुनी, जि.गोंदिया	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय गडचिरोली, जि.गडचिरोली या रिक्त पदावर
८	श्री.जितेंद्र जयसिंग पाडवी, तत्का. निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय नवापूर, जि.नंदूरबार	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय भुसावळ, जि.जळगांव या रिक्त पदावर

३. उक्त तक्त्यात नमूद अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी नविन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय,क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/का.१४.दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

४. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत deske९-rfd@mah.gov.in या ई-मेलद्वारे/टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित

कालावधीत संबंधित अधिकारी यांनी नविन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी, अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (*dies non*) म्हणून गणला जाईल तसेच त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकारी नविन पदस्थापनेच्या ठिकाणी विहित कालावधीत रुजू न झाल्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्यांच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

८. सदरहू आदेशानुसार दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापना रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी व गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२५०१२९१८४०२६३०१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संजय र. बनकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर
२. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
३. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक
४. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.

- ४.जिल्हाधिकारी, गोंदिया, गडचिरोली, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, वर्धा, नागपूर, नंदूरबार, जळगाव.
- ५.प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर.
- ६.जिल्हा कोषागार अधिकारी, गोंदिया, गडचिरोली, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर,सांगली, सातारा, वर्धा, नागपूर, नंदूरबार, जळगाव.
- ७.संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, नागपूर /पुणे /नाशिक / छत्रपती संभाजीनगर विभाग विभाग, नागपूर /पुणे /नाशिक / छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्यामार्फत).
- ८.निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.